



६ ते ५९ महिने वयोगटातील  
मुला-मुलीकरीता  
सुदृढ शरीर आणि  
कुशाग्र बुद्धी  
हवी आहे का?




लोहयुक्त आहार घ्या.

त्यासोबतच आहारामध्ये घ्या.



जीवनसत्व क



अल्बेंडाझोल